

माहे जुलै २००७ च्या पावसाळी अधिवेशनातील  
पुरवणी मागणी - ऊचिल लघु पाटबंधारे, जुन्नर, जिल्हा पुणे  
योजनेस रुपये १४.०० लक्ष निधी उपलब्ध करून देण्याबाबत.,  
महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक क्र. जसंवि २००७/प्र.क्र ३६/ का-५

मंत्रालय विरतार, मुंबई ४०० ०३२

दिनांक : २८सप्टेंबर, २००७

वाचा :- ३) शासन निर्णय क्र. जसंवि २००७/ प्र.क्र ३६/का.५ दिनांक २४ सप्टेंबर, २००७

शासन निर्णय :- उपरोक्त वाचा येथील दिनांक २४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ३ मर्थील " अधिक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प, पुणे" या ऐवजी " अधिक्षक अभियंता तथा संचालक पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे " असे वाचावे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००७०९२८१२२६२६००३ असा आहे.

महागष्ट्राचे गाजीपाल मांच्या आदेशानुसार व नावानं,

२४/१८८  
२४/१८८

( बा.बा.नारायणकर )

अवार सचिव

प्रति,

अधिक्षक अभियंता तथा संचालक पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे  
अधिक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, पुणे.

कार्यकारी संचालक कृष्ण खोरे पाटबंधारे विकास महामंडळ, पुणे  
अधिक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, पुणे ११

मुख्य अभियंता, (विप्र) जलसंपदा विभाग, पुणे ११

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, पुणे  
जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे / अहमदनगर.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव/ अहमदनगर

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/ नागपूर.

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिक्षा) मुंबई/ नागपूर.

आंतरवित्त सल्लागार व उपसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय

उपसचिव, लघुपाटबंधारे, जलसंपदा विभाग, मंत्रालय.

वित्त विभाग, (व्यय १२/१४/ अर्थसंकल्प-३ व १७) मंत्रालय, मुंबई

अर्थशाखा (३ प्रती) लपा-३/२ (सिंचनव्यय) कामे, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (का.६/७) मंत्रालय, मुंबई

माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई

श्री. मेश्राम, संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.

